

TRC Financial Services Limited

CIN: L74899MH1994PLC216417

12th August 2019

To, **BSE Limited**Corporate Relations Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 511730

SUB: SUBMISSION OF E-PAPER

With reference to the captioned subject we submit herewith Newspaper cuttings with respect to publication of un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2019 published in the Financial Express and Mumbai Lakshadeep daily newspapers on 8th August, 2019 pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully, For TRC Financial Services Limited

Giddaiah Koteswar

Whole-time Director

DIN: 07121503

Encl: As stated above.

Regd. Office" 3rd Floor, Bandra Hill View CHS, 85, Hill Road, Opp. Yoko Sizzlers, Bandra (West), Mumbai - 400 050.

Ph.: 26414725 Email: trcfsltd@gmail.com Website: www.trcfin.in

FINANCIAL EXPRESS

Regd. Office: Kushal House, Plot No. 115, Off. C.G Road, Navrangpura, Ahmedabad- 380009, Gujarat. Phone: 079-26408027 website: www.kushallimited.com Email: cs@kushallimited.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29(1) (a) and read with 47(1) (a) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015, the meeting of the Board of Directors of Kushal Limited is scheduled to be held on Wednesday, August 14, 2019 at the Registered Office of the Company, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company under Ind-AS for the Quarter ended on June 30, 2019 along with the Limited Review Report of the Auditors thereon.

The details are also available on the website of the Company i.e. www.kushallimited.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com By order of the Board

For KUSHAL LIMITED

CS Shivangi Shah Date : August 07, 2019 (Company Secretary) Place: Ahmedabad

WELSPUN CORP

Notes:

GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED Regd Off.: 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home-Town,

NATION

LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400083 CIN: L45100MH1994PLC082540 Website: www.gecpl.com, Email ld: geninfo@gecpl.com Phone No: 9167720671/022-25780272

NOTICE OF BOARD MEETING Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange

Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, August 13, 2019, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2019.

The said Notice may be accessed on the Company's website at www.gecpl.com and may also be accessed on the Stock Exchange website at http:/ www.bseindia.com.

FOR GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED SD/

Place: Mumbai Date: 07/08/2019 **Company Secretary**

WELSPUN CORP LIMITED

CIN: L27100GJ1995PLC025609, Website: www.welspuncorp.com Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat 370110. Tel No. 2836-662222 Fax: 02836-279060, Email - CompanySecretary_WCL@welspun.com Corp. Office: Welspun House, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013. Tel No. 022-2490 8000, Fax: 022-2490 8020

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED JUNE 30, 2019 (₹in Lakhs)

| | | Consolidated | | | |
|--------------|---|---------------------------|---------------------|----------------|---|
| Sr. | Particulars | Quarter Ended (Unaudited) | | | Year Ended |
| No. | i di tiodidi 3 | · · · · · · | | | (Audited) |
| s | | 30-Jun-19 | 31-Mar-19 | 30-Jun-18 | 31-Mar-19 |
| | Continuing operations: | | | | |
| 1 | Income | 0.00.005 | 0.00.045 | 4 50 040 | 0.07.500 |
| | a Revenue from operations | 2,00,265 | 2,68,615 | 1,59,019 | 8,67,506 |
| | b Other operating revenue | 4,445 | 6,997 | 5,170 | 27,841 |
| | c Other income | 4,177 | 914 | 4,606 | 13,465 |
| ∥. | Total Income | 2,08,887 | 2,76,526 | 1,68,795 | 9,08,812 |
| 2 | Expenses | | | | |
| | a Cost of materials consumed | 1,40,443 | 1,51,498 | 1,34,704 | 6,28,746 |
| | b Changes in inventories of finished goods, | (7.000) | 40.00 | (00.400) | (,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, |
| | work-in-progress and stock-in-trade | (7,383) | 49,822 | (26,496) | (1,071) |
| | c Employee benefit expense | 15,989 | 16,412 | 11,604 | 57,196 |
| | d Depreciation and amortisation expense | 5,448 | 6,138 | 6,680 | 25,973 |
| | e Other expenses | 35,681 | 54,660 | 29,567 | 1,53,168 |
| | f Finance costs | 3,945 | 5,358 | 3,660 | 17,737 |
| | Total expenses | 1,94,123 | 2,83,888 | 1,59,719 | 8,81,749 |
| 3 | Profit for the period before tax and share of | ÷ | | | |
| | profit/ (loss) of joint ventures (1-2) | 14,764 | (7,362) | 9,076 | 27,063 |
| 4 | Share of profit/ (loss) of joint venture | 1,686 | (543) | (2,729) | (8,853) |
| 5 | Profit/ (loss) before tax (3+4) | 16,450 | (7,905) | 6,347 | 18,210 |
| 6 | Tax expense | | | | |
| | a Current tax | 5,949 | 3,022 | 1,973 | 12,160 |
| | b Deferred tax | (2,112) | 1,599 | (592) | 65 |
| _ | Total tax expense | 3,837 | 4,621 | 1,381 | 12,225 |
| 7 | Net profit/ (loss) for the period from continuing | 10.010 | (40.500) | 4 000 | |
| | operations (5-6) (I) | 12,613 | (12,526) | 4,966 | 5,985 |
| | Discontinued operations: | (4.454) | (40,000) | (000) | (04.000) |
| | Profit/ (loss) from discontinued operations | (1,151) | (13,089) | (923) | (21,962) |
| | Tax expense of discontinued operations | (401) | (10,712) | (322) | (13,813) |
| | Profit/(Loss) from discontinued operations, after tax (II) Profit/ (loss) for the period (I+II) | (750) 11,863 | (2,377) (14,903) | (601) 4,365 | (8,149) (2,164) |
| 8 | Other Comprehensive Income, net of income tax | 11,003 | (14,903) | 4,303 | (2,104) |
| ∥° | a Items that will be reclassified to profit or loss | 13 | 2,034 | 1,572 | 4,669 |
| | b Items that will not be reclassified to profit or loss | (25) | (190) | (27) | (111) |
| | Total other comprehensive income, net of income tax | (12) | 1,844 | 1,545 | 4,558 |
| 9 | Total Comprehensive Income for the period | (12) | 1,044 | 1,040 | 4,000 |
| ~ | (including non-controlling interest) (7+8) | 11,851 | (13,059) | 5,910 | 2,394 |
| 10 | Net profit/ (loss) attributable to: | 11,001 | (10,000) | 0,010 | 2,004 |
| ' | -Owners | 11,810 | (14,872) | 4,669 | (1,325) |
| | -Non-controlling interest | 53 | (31) | (304) | (839) |
| 11 | Other comprehensive income attributable to: | | | (**) | (***) |
| | -Owners | (12) | 1,851 | 1,543 | 4,557 |
| | -Non-controlling interest | - | (7) | 2 | 1 |
| 12 | Total comprehensive income attributable to: | | , , | | |
| | -Owners | 11,798 | (13,021) | 6,212 | 3,232 |
| | -Non-controlling interest | 53 | (38) | (302) | (838) |
| 13 | Paid up equity share capital (Face value of ₹. 5/- each) | 13,261 | 13,261 | 13,261 | 13,261 |
| 14 | Other Equity | | | | 2,66,503 |
| 15 | Earnings per share (of ₹. 5/- each) | | | | |
| | (not annualised in quarters) | | | | |
| | (a) Basic (In ₹) - continuing operations | 4.74 | (4.71) | 1.99 | 2.57 |
| | (b) Diluted (In ₹) - continuing operations | 4.73 | (4.71) | 1.99 | 2.57 |
| | (c)Basic (In ₹) - discontinued operations | (0.28) | (0.90) | (0.23) | (3.07) |
| | (d) Diluted (In ₹)- discontinued operations | (0.28) | (0.90) | (0.23) | (3.07) |
| | (e) Basic (In ₹) - continuing and discontinued operations | 4.46 | (5.61) | 1.76 | (0.50) |
| | (f) Diluted (In ₹) - continuing and discontinued operations | 4.45 | (5.61) | 1.76 | (0.50) |
| | | 1 | | | |

The aforesaid consolidated financial results of Welspun Corp Limited (the "Company") and its subsidiaries (the Company and its subsidiaries together hereinafter referred to as the "Group") and its joint ventures were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 07, 2019. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the results for the guarter ended June 30, 2019 and expressed an unmodified opinion on the aforesaid results

The Group and its joint ventures are principally engaged in a single segment viz., Steel products based on nature of products, risks, returns and the internal business reporting system

The Standalone financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on August 07, 2019, and will be made available to BSE and NSE and will be posted on the Company's website www.welspuncorp.com. The key information related to standalone financial results - continuing operations are given below. Information relating to discontinuing operations is given in note 7

| D | elow. | | (₹ | in lakhs except ea | arnings per share) |
|---|---|---------------------------|-----------|--------------------|-------------------------|
| | Key Financials | Quarter Ended (Unaudited) | | | Year Ended (Audited) |
| | | 30-Jun-19 | 31-Mar-19 | 30-Jun-18 | 31-Mar-19 |
| а | Total Income | 83,249 | 1,22,589 | 1,03,598 | 4,26,206 |
| b | Profit/ (loss) before tax | 18,698 | (26,118) | 3,865 | (17,366) |
| С | Profit/ (loss) after tax | 16,129 | (25,702) | 2,734 | (19,571) |
| d | Earnings per share (of ₹ 5/- each) (not annualised) | | | | |
| | (a) Basic (In ₹)-continuing operations | 6.08 | (9.69) | 1.03 | (7.38) |
| | (b) Diluted (In ₹)-continuing operations | 6.07 | (9.69) | 1.03 | (7.38) |
| | (c) Basic (In ₹)-continuing and discontinued operations | 5.80 | (10.59) | 0.80 | (10.45) |
| | (d) Diluted (In ₹)-continuing and discontinued operations | 5.79 | (10.59) | 0.80 | (10.45) |

These financial results of the Group and its joint ventures have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable

The listed Secured, Redeemable, Non-Convertible Debentures of the Company aggregating to Rs. 54,000 lakhs (excludes transaction costs as per effective interest rate of Rs. 277 lakhs) as on June 30, 2019 are secured by first charge ranking pari passu by way of mortgage of all movable and immovable property, plant and equipment situated at Anjar and Dahej plant locations of the Company. The Company has maintained hundred percent asset cover sufficient to discharge the principal amount of the said debentures in terms of Regulation 54 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The fixed assets cover is 2.97 times for total debts and the Credit rating by CRISIL for Secured Redeemable Non Convertible Debentures issue by the Company is "AA-". The fixed assets coverage ratio includes fixed assets for both continuing and discontinued operation.

Effective April 01, 2019, the Group adopted Ind AS 116 "Leases", and applied to all lease contracts existing on April 01, 2019. Accordingly, comparatives have not been retrospectively adjusted. On transition, the adoption of the new standard resulted in recognition of Right-of-Use asset (ROU) of Rs. 7,760 lakhs (including the reclassification of existing finance leases of Rs. 2,045 lakhs as at the date of transition) and outstanding lease liability of Rs. 6,866 lakhs (including the reclassification of existing finance leases of Rs. 1,682 lakhs as at the date of transition). Pursuant to the adoption of Ind AS 116, during the quarter ended June 30, 2019, finance expense increased by Rs. 105 lakhs, ROU depreciated by Rs. 375 lakhs and other expenses decreased by Rs. 408 lakhs.

On March 30, 2019, the Company approved the sale of its Plates & Coils Mills Division (PCMD) and 43 MW power plant (together called the "disposal group"), which were reported as discontinued operations in the financial statements for the year ended March 31, 2019. The assets of disposal group and the liabilities directly associated with such disposal group were presented as held for sale as at March 31, 2019. The sale of PCMD is expected to be completed by December 31, 2019. Pursuant to the pending regulatory approvals for 43MW plant, the date for completion of sale has been extended from May 31, 2019 to December 31, 2019. The financial information relating to discontinued operations is given below:

| | | | | (₹ in lakhs except (| earnings per snare | |
|------------|---|---------------------------|-----------|-------------------------|--------------------|--|
| Sr. No. | Particulars | Quarter Ended (Unaudited) | | Year Ended (Audited) | | |
| | | 30-Jun-19 | 31-Mar-19 | 30-Jun-18 | 31-Mar-19 | |
| а | Total income | 17,426 | 73,157 | 39,756 | 1,57,018 | |
| b | Total expenses | 18,577 | 86,246 | 40,679 | 1,78,980 | |
| С | Loss before tax (a-b) | (1,151) | (13,089) | (923) | (21,962) | |
| d | Tax expense | (401) | (10,712) | (322) | (13,813) | |
| ll e | Loss from discontinued operations (c-d) | (750) | (2,377) | (601) | (8,149) | |
| f | Earnings per share (of ₹ 5/- each) (not annualised) | | | | | |
| | (a) Basic (In ₹) - discontinued operations | (0.28) | (0.90) | (0.23) | (3.07) | |
| | (b) Diluted (In ₹)- discontinued operations | (0.28) | (0.90) | (0.23) | (3.07) | |
| | | | | | | |

The Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench vide its Order pronounced on May 10, 2019 (the "Order") sanctioned the Scheme of Amalgamation of Welspun Pipes Limited ('WPL' or 'the Transferor Company') and Welspun Corp Limited ('WCL' or 'the Transferee Company'). The amalgamation of WCL and WPL is merely a combination of entities and not a "business combination" and hence the amalgamation has been accounted on effective date of receipt of the Order. The said accounting has no impact on these financial results.

Pursuant to resolution passed by the Board on May 15, 2019 and a special resolution passed by the shareholders on June 22, 2019, the Buyback Committee vide its resolution dated June 24, 2019 has approved the buyback of up to 28,888,888 Equity Shares at a buyback Price of Rs. 135/- per Equity Share aggregating up to Rs. 39,000 lakhs. The buyback is subject to regulatory approval.

10 Fair valuation loss (net) on current investments in bonds for the quarter ended June 30, 2019 aggregating to Rs. 3,604 lakhs has been

accounted by the Company. This is included under the head Other Expenses. 11 The figures for the previous periods have been regrouped wherever necessary.

For and On Behalf of the Board of Directors of Welspun Corp Limited

Vipul Mathur Managing Director & CEO DIN - 0007990476

Place: Bangalore

Date: 6-Aug-19

India signs UNISA; experts call for local laws supporting treaty

settlement

GURDIP SINGH Singapore, August 7

Ami Shah

AICICI

PRUDENTIAL

MUTUAL FUND

79 - 1140 Days Plan D (the Schemes)

date i.e on August 13, 2019*:

Name of the Scheme/Plan

Quarterly Dividend

Direct Plan - Dividend

Dividend

Place: Mumbai

Date: August 7, 2019

No. 002/08/2019

ICICI Prudential Overnight Fund

date, available as on record date.

of business hours on the record date.

Name of the Scheme/Plans

INDIA ON WEDNESDAY signed a key UN convention on

agreements, even as experts called for local laws to support the treaty's implementation in business contracts.

international

CAMAC COMMERCIAL COMPANY LIMITED (CIN: L70109DL1980PLC169318)

Regd Office: 1st Floor, Express Building, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110 002 Email: camaccommercial@gmail.com,

Phone No.: 7303495374, Website: www.camaccommercial.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015, the notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 14, 2019 to consider and approve, inter-alia, the Unaudited Financial Results of the Company for the guarter ended June The above information is also available on the website of the Company

www.camaccommercial.com and sent to the Calcutta Stock Exchange Ltd. By Order of the Board Place: New Delhi For Camac Commercial Company Limited Date: 07/08/2019

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Dividend

(₹ per unit)

(Face value of

₹ 100/- each)@#

1.3080

Dividend

(₹ per unit)

(Face value of

₹ 10/- each)\$#

0.0500

0.0500

NAV as on

August 6, 2019

(₹ per unit)

101.3080

NAV as on

August 6, 2019

(₹ per unit)

12.6510

12.8068

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders for declaration of dividend under

ICICI Prudential Overnight Fund and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend

option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record

ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 79 - 1140 Days Plan D

record date under the dividend option of the Schemes.

dividend payout and statutory levy (if applicable).

NSE with effect from closing hours of trading of August 7, 2019.

79 - 1140 Days Plan D (FMP - 79 - 1140 Days Pl D):

Subject to deduction of applicable statutory levy.

@ The dividend amount payable will be dividend per unit as mentioned above or

\$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and

* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear

in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of

the dividend option of the Schemes would fall to the extent of

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series

The units of the FMP - 79 - 1140 Days PI D are listed on National Stock Exchange

of India Limited (NSE). The trading of units of the Scheme will be suspended on

For the purposes of redemption proceeds, the record date shall be August 13, 2019.

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

NSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by

NSE should not in any way be deemed or construed that the Scheme Information

Document (SID) has been cleared or approved by NSE nor does it certify the

correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and

mobile number with us to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across

the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or

visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all

scheme related documents carefully.

advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the NSE.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

the distributable surplus to the extent of NAV movement since previous record

may be lower depending upon the extent of distributable surplus available on the

Monisha Saraf (Director)

tion on International Settlement Agreements (UNISA) was signed by India's High Commissioner to Singapore Jawed Ashraf of India.

The United Nations Conven-

Forty-six countries signed the treaty named Singapore Convention on Mediation. Singapore minister of home affairs and law K

Shanmugam appreciated the strong support shown by the 70 countries represented at the signing ceremony. He highlighted the

participation by the world's three largest economies — the US, China and India. "The singing of the

convention is particularly important for the India," said Chennaibased senior advocate and mediator Sriram Panchu, who was part of the team organising the convention. "India has adopted

this (convention) and with that we have significantly enhanced the ease of doing business in India," he told *PTI*. "On the ease of doing

business, as for the legal front, we are up by 50% just by signing this convention and it is a dramatic jump," said Panchu, a member of the National Legal Service Authority.

But this is just a base convention that will have to be translated into an effective law in India, said the legal veteran, who had set up India's first mediation centre in Chennai in 2005.

To further boost foreign investors' confidence in the Indian market, Panchu said the law supporting the convention in India should cover all government contracts with investors for mediation both in India and in a third country of choice of disputing parties.

Joining Panchu's call for a supporting law, Sadhana Ramachandran, advocate in the Supreme Court, observed "the huge potential" increase in the number of mediation cases in the country.

"We have now 80-100 matgrowth of mediation in ters a day with 300 mediators working in the Delhi high court, said Ramachandran, who is also a senior mediator in the Supreme Court.

President of the Law Society in Singapore Gregory Vijayendra said South Asia constitutes one of the largest markets for international arbitrations under the Singapore International Arbitration Centre (SIAC), which is dominated by disputes from Indian businesses.

Vijayendra praised the legal expertise in India, with top-class lawyers who would be able to manage mediation as they have done so with arbitration and litigation cases.

Nod to rly proposal to raise speed on Delhi-Mumbai, Delhi-Howrah routes to 160 km per hour

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 7

approved the railways' proposal to increase the train speed on Delhi-Mumbai and Delhi-Howrah routes to 160 kmph which will reduce travel time by 3.5 hours and five hours respectively, making them

While the cost of the project for the Delhi-Mumbai route will be ₹6,806 crore, the cost for the other route will be ₹6,685 crore by 2022-23. This was part of the ministry's 100 day agenda.

The decisions were taken in the Cabinet meeting held on Monday, but were made public on Wednesday. It was during this Cabinet meeting that the decisions on Kashmir were discussed with Union ministers. The increased speed on

these routes will ensure

improved service, safety

THE GOVERNMENT HAS

overnight journeys.

and will create capacity, a statement from the government said.

Increasing the speed of the Delhi-Mumbai and Delhi-Howrah sections to 160 kmph will ensure up to 60% increase in average speed of passenger trains and doubling of average speed of freight traffic, the statement said.

Together these two routes account for 29% of passenger traffic and 20% of freight traffic.

The government has also approved the ministry's plan to construct a new line between Vaibhavwadi-Kolhapur (now Shri Chhatrapati Shahumaharaj Terminus) (108 km) with an estimated cost of ₹3,439 crore.

The project will be completed by 2023-24 and will be executed by Construction Organization of Cen-

tral Railway.

No disruption in service due to financial woes: **BSNL CMD**

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 7

THE BSNL CHIEF has sought to allay concerns over the possibility of large-scale service disruption due to the telecom company's financial difficulties, saying monthly revenue of ₹1,400-1,500 crore that the corporation generates demonstrates its "inner strength".

BSNL chairman and managing director PK Purwar told PTI that the corporation is also eyeing increased earnings from renting out its premises at various locations — the target for rental income has been set at about ₹1,000 crore this year, from the previous level of ₹200 crore.

TRC FINANCIAL SERVICES LIMITED Regd. Office: Bandra Hill View CHS, 3rd Floor, 85. Hill Road, Opp. Yoko Sizzler, Bandra (West), Mumbai - 400050.

CIN: L74899MH1994PLC216417 Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June 2019

(Rs. In Lacs except earning per share)

| | PARTICULARS | Unaudited Quarter ended 30/06/2019 | Unaudited Quarter ended 30/06/2018 | Audited Year ende 31/03/2019 |
|---|--|--|--|------------------------------------|
| | Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary | 28.21 | 1.81 | 62.63 |
| | activities before tax Net Profit / (Loss) from ordinary | (1.59) | (6.72) | (7.60) |
| П | activities after tax* | (1.59) | (6.72) | (7.60 |
| | Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Balance | 500.09 | 500.09 | 500.09 |
| | Sheet of previous year) "Earnings Per Share (of Rs. 10/- each | - | | -286.97 |
| | (Basic & Diluted) | (0.03) | (0.13) | (0.15 |

* There were no exceptional and Extra Ordinary item during the guarter ended 30th June 2019. Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites. - www.bseindia.com and Website of the Company- www.trcfin.in

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 6th August 2019.

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards), Rules 2015 (IND AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent appli-By and on behalf of the Board of Directors

> For TRC FINANCIAL SERVICES LIMITED Giddaiah Koteswar **Whole time Director**

> > DIN: 07121503

DYNACONS Regd. Office: 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (W), Mumbai - 400056. CIN No: L72200MH1995PLC093130 Web site: www.dynacons.com

Pursuant to regulation 29 read with regulation 47 and 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 14, 2019 at the Registered office of the Company at 78, Rathajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (W), Mumbai-400056, interalia to consider and take on record the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated)

of the Company for the quarter ended June 30, 2019 and declaration of Interim dividend, if any, for the Financial Year 2019-20. The Interim Dividend, if declared, shall be paid to the equity shareholders of the Company whose names appear on the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Thursday, August 22, 2019, which will be the Record Date fixed

The Company shall intimate to the exchanges the Un-audited Financial Results upon the conclusion of the aforesaid Board Meeting and will arrange for the announcement of the same in the press and on the Company's website as required under SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. By order of the Board of Directors For Dynacons Systems & Solutions Limited Shirish M. Anjaria

Chairman cum Managing Director DIN: 00444104 Place: Mumbai Date: 7* August, 2019

JINDAL POLY INVESTMENT AND FINANCE COMPANY LTD.

CIN: L65923UP2012PLC051433 Regd. Office: 19th K.M., Hapur - Bulandshahr Road, P.O. Gulaothi, Distt. Bulandshahr - 203408 (U.P.) Head Office: Plot No. 12, Local Shopping Complex, Sector-B 1, Vasant Kunj, New Delhi-110070 Phone: 011-26139256; 40322100

Website: www.jpifcl.com; E-mail: cs_jpifcl@jindalgroup.com

Pursuant to the provisions of Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a

meeting of Board of Directors of Jindal Poly Investment and Finance Company Limited is scheduled to be held on Wednesday, the 14th August, 2019 at Head Office of the Company inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the guarter ended 30" June, 2019. Further details are also be available on website of Company i.e. www.jpifcl.com as well as

website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com & www.bseindia.com For Jindal Poly Investment and Finance Company Limited

Rupesh Kumar

Date: 07.08.2019 Company Secretary Place: New Delhi ACS-43104



Place : Mumbai

Date : August 07, 2019



मी, प्रदीप कुमार नायक माझ्याकडून फ्लॅट क्र.५०३, इमारत बी३-बी४, गौरव सिटी, ब्रेव्हर्ली पार्क. मिरा रोड (पर्व)-४०११०७ चे मळ भागप्रमाणपत्र हरवले आहे. जर कोणास सापडल्यास कृपया संपर्क ०९००४४९७३५१ वर १५ दिवसांत संपर्क करावा अन्यथा सोसायटीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

> सही/ प्रदीप कुमार नायक

जाहीर सुचना



दिवंगत मनशी बाबू पटेल उर्फ दुबला मयत दिनांक १६/०५/ २०१८ रोजी त्यांच्या राहत्या घरी - रुम नं . १ , बाबू सुकूर चाळ , हरिश्चंद्र महाजन मार्ग, ओवरीपाडा, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०० ०६८, येथे मयत झाल्या असून त्यांचा मृत्यूचा दाखला कुटुंबातील लोकांनी एक वर्ष झाले तरी बृहन्मुंबई महानगरपालिका, दहिसर विभाग, आर/ उत्तर, मुंबई यांच्या कार्यालयातून घेतला नाही म्हणून त्यांचा मुलगा श्री. किशोर बाबू पटेल यांनी ६८ वे न्यायालयस, बोरीवली, मुंबई येथे मृत्यूचा दाखला मिळण्याबाबत दिनांक १९/०७/ २०१९ रोजी दावा दाखल केलेला असून त्याचा क्रमांक जन्म मृत्यू प्रमाणपत्रकरिता दावा क्र. 723/N/19 दिनांक 19/07/ 2019 रोजी केला आहे. आपली विश्वासू,

ॲड. आरती प्रभाकर बोबडे **JAINEX AAMCOL LIMITED**

सही/

Registered Office: 405 & 406, Sharda Chambers, 15 Sir Vitthaldas Thackersey Marg New Marine Lines, Mumbai - 400 020 CIN: L74999MH1947PLC005695 Tel: 91-22-22002252

Fax: 91-22-22002254 Email: accounts@jainexgroup.com Website:http://www.jainexaamcol.com

NOTICE Pursuant to the provisions of Regulation

29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 14th August, 2019, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019.

Further, in terms of the Code of Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Trading by Designated Persons as framed by the Company under Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015. the trading window close period for dealing in securities of the Company for all Designated Persons and their immediate relatives has commenced from July 01, 2019 till 48 hours after declaration of the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019 is made by the Company to the Stock Exchange

For Jainex Aamcol Limited Bhagat Singh [Director DIN: 00013082

Place: Mumbai Date: 7th August, 2019

नमुना क्र. युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार कंपनी म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मिलीयन-एअर जेटस् एलएलपी, या संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंत ३० दिवसांच्या समाप्तीपूर्वी अर्ज करण्यात येणार आहे.

🛚 . कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:-एअर क्राफ्टस् व इतर सुविधा मालकीतत्त्वावर घेऊन किंवा भाडेतत्त्वावर घेऊन सिव्हील एव्हीएशन व्यवसाय भारतात किंवा परदेशात करणे आणि विक्रेता/खरेदीदारकरिता एजन्सी बिझनेस तरतुद करणे किंवा प्रवासी व वस्तु वाहतुकीसाठी हवेत उड्डाणाचे सक्षम असलेले एअर क्राफ्टस् किंवा अन्य इतर यंत्र प्राप्त करणे किंवा निवारण करणे.

३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-१०३-१०४, बी विंग, फलक्रम, हिरानंदानी बिझनेस पार्क, सहार एअरपोर्ट रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

 येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५ आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत.

आज दिनांकीत ७ ऑगस्ट, २०१९.

कार्यालयात पाठवावी.

तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत

अर्जदारांची नावे १) परिता सेहगल २) विनीत सेहगल

श्री कृष्णा डेव्हकॉन लि.

त्तीआयएन:एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७५२९५ नोंदणीकृत कार्यालयः श्री कृष्णा, ८०५/८०६, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. **दुर.**:०२२-२६७३२९४०. **इंदौर कार्यालय:** एमझेंड १ व २, स्टारलाईट टॉवर २९, वाय.एन. रोड, इंदौर-४५२००१, मध्य प्रदेश, भारत. दर.:+९१-७३१-३०१८६८९

ई-मेलःshrikrishnaelectra@hotmail.com बसाईट:www.shrikrishnadevconlimited.con

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३० जुन, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे । ान्यता देणे याकरिता कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय-एमझेड १-२, स्टार लाईफ टॉवर, २९ वाय.एन.रोड. इंदौर (म.प्र.)-४५२००१ येध मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचन कंपनीच्या www.shrikrishnadevconlimited.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

श्री कृष्णा डेव्हकॉन लिमिटेडकरित दिनांक: ०७.०८.२०१९ निरज अंजाने कंपनी सचिव

ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेड

दुकान क्र.६०५, इमारत क्र.३-११५, प्लॉट १४२७. साई जनक क्लासिक, देविदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३.

गायएन:एल१५४००एमएच१९८६पीएलसी२५५८०७ द्रर.:0२२-६५१५६६७७/८०९७०९५६७७ ई-मेल:transglobefoods@gmail.com वेबसाईट:www.transglobefoods.com बोर्ड मिटींगची सूचना

पेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचित २९ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की, ३० जुन २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील मर्यादित गनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे . प्राकरिता बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्य . पंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सूचना कंपनीच्या www.transglobefoods.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गपढे. पर्वी कळविल्यानसार. सेबी (लिस्टिंग प्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे पदसिद्ध व्यक्तींद्रारे नेयमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापाराचे सांकेतांकानुसा कंपनीची व्यापार खिडकी सर्व पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवलचे नातेवाईक यांच्याकरिता मंगलवार १२ जुलै, २०१९ पासून शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९ दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येईल. ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेडकरिता

सही/-प्रभाकर खक दिनांक: 0७.0८.२०१९ व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: मुंबई डीआयएन:०६४९१६४२

ठेकाण : मुंबई

श्री शुभलक्ष्मी को-ऑप. हौ. सो. लि., जनता

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, फ्लॅंट नं. १०१, पहिला मजला

नगर रोड, भाईंदर प. जि. ठाणे, श्रीमती विमलाबेन बिपिनचंद्र शाह व श्रीमती **मनीषाबेन निलेश शाह**, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्रीमती विमलाबेन बिपिनचंद्र शाह ता. १६/०५/२०१२, रोजी मयत झालेले असन त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री निलेश बिपिनचंद्र शाह, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावानी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत . आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४**, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि. स्टेशन रोड, भाईदर (प), ता. व जि. ठाणे - ४०१ १०१, ह्या पत्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील - उच्च न्यायालय, मुंबई) दिनांकः ०८.०८ स्थळः भाईंदर

ट्रेसकॉन लिमिटेड (पुर्वीची पुष्पांजली फ्लोरिकल्चर लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.३०४, ३रा मजल निळकंठ कॉर्पोरेट पार्क, किरोळ गाव, विद्याविहार (प.), मुंबई-४०००८६. **दूर**.:०२२-२५१०३८३८ CIN:L70100MH1995PLC322341 बोर्ड मिटींगची सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज क्रायरमेंट्रस) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचित २९ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३० जन २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील मर्यादित पनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बधवार, १४ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सूचना कंपनीच्या सदर www.pushpanjalifloriculture.com वेबसाईटवर स्टॉक एक्सचेंजच्या http:/ vww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. यापुढे, पुर्वी कळविल्यानुसार, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस गेयलेशन्य २०१५ आणि कंपनीचे पटसिट व्यक्तींटारे नेयमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापाराचे सांकेतांकानुसार कंपनीची व्यापार खिडकी सर्व पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता सोमवार, जुलै, २०१९ पासून शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येईल. टेसकॉन लिमिटेडकरित

(पर्वीची पष्पांजली फ्लोरिकल्चर लिमिटेड) सही/-विरचंद लालका

ठिकाणः मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांकः ०७.०८.२०१९ डीआयएन:०२३२०४३१

Fiya प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९. महर्षी कर्वे रोड, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२. दूर.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com सूचना

थेथे सूचना देण्यात येत आहे की, सेवी (लिस्टिंग ऑव्लिगोशन्स अंग्रंण्ड डिस्कलोजर रिकायरोंट्स) रेखुलेशन्स २०१५ च्य नेयम २९ सहवाचिता ४७ नुसार संचालक मंडळाच्या इच्छेनुसार इतर व्यवसाय आणि ३० जून, २०१९ रोजी संपलेल्यां १थम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंटपटावर घेणे याकरिता कंपनीचे ोंदणीकृत कार्यालयात बुधवार, दि.१४ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

> प्रिया लिमिटेड सही/ हरिहरन विश्वनाथन पुथुकोडे डीआयएन:०३१९६९७५

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड (सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६)

नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. VIDHI दूरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६; फॅक्स: ०२२-२३५२१९८० ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार विहितप्रमाणे ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, दि.१४ ऑगस्ट, २०१९ रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, कंपनीचे व्यापार खिडकी १ जुलै, २०१९ पासून बंद ठेवली जाईल आणि बुधवार, दि.१४ ऑगस्ट, २०१९ रोजी ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यापासून ४८ तासापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vidhifoodcolour.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरित

शेरी जैन

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०८.२०१९ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.ए५७२५८

दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

नॉदणीकृत कार्यालयः ३०१, वितामणी अपार्टमेंट, १४७८, सदाशित पेठ, पुणे, महाराष्ट्र–४११०३० मुंबई कार्यालयः ६सी, सिंधु हाऊस, नानाभाई लेन, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई–४००००१. सीआयएन:एल६५९९०पीएन१९७७पीएलसी१४१२८२, दूर.:२२०२४५५५ ई-मेल: info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट: www.dalalstreetinvestments.com

४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सदस्य नोंद पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दलाल स्ट्रीट इन्ट्हेस्टमेंटस् लिमिटेडची **४२वी** वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम शनिवार, दि.३१ ऑगस्ट, २०१९ रोजी स.९.३०वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय–३०१, विंतामणी अपार्टमेंट, १४७८ सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र–४९१०३० येथे सदर सभा घेण्याच्या दि.२३ जुलै, २०१९ रोजीच्या सदर सभेच्या सूचने नमूद व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. कंपनीचे वार्षिक अहवालासह एकत्रित सदस्यांना वैयक्तिक सूचना विद्युत स्वरुपाने/कुरियरने/टपालाने पाठविण्याची प्रक्रिया आम्ही पुर्ण केली आहे. सदर दस्तावेज www.dalalstreetinvestments.com व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ु अपुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार ४२च्या एजीएमनिमित्त रविवार, २५ ऑगस्ट २०१९ ते शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक आणि मागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

विद्युत स्वरूपाने मतदान: २०, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५, सुधारित आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२, सुधारितप्रमाणे सदस्यांना सूचनेत नमूद स

ठरावांवर विमर्षाकरिता रिमोट ई-वोटिंगची सुविधा सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग सेवेमार्फत कंपनीने दिली आहे. गयद्याच्या तरतूदीनुसार तसेच नियम व अधिनियमानुसार सदस्यांच्या माहितीकरिता तपशील खालीलप्रमाणे:-ई-वोटिंग कालावधी २८ ऑगस्ट, २०१९ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि ३० ऑगस्ट, २०१९ रोर्ज सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधीत कंपनीच्या सदस्यांकडे दि.२४ ऑगस्ट, २०१९ या नोंद तारखेला वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास विद्युत स्वरुपाने मत देता येईल. ३० ऑगस्ट, २०१९ रोजी सायं.५.००वा.नंतर विद्युत स्वरुपाने मतदान मान्य असणार नाही आणि तदनंतर सीडीएसएलद्वारे ई–वोटिंग बं

केले जाईल. बॅलेट/पोलिंग पेपरने मदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगन त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभेत मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.

ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मतदा २४ ऑगस्ट, २०१९ रोजी नोंद तारखेला कंपनीच्या सदस्य नोंद पुस्तकात तसेच डिपॉझिटरीद्वारे तयार करण्य

आलेल्या लाभार्थी मालकांच्या अहवालात ज्यांची नावे नमूद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएएमध्ये बॅलेट पेपरने मत देण्याचा अधिकार असेल. जी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसेल त्यांनी सदर एजीएम सूचना माहितीच उद्देशाकरिता म्हणन घ्यावी. जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नों

तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी पुढील प्रक्रियेचे पालन करून सूचनेत नमुदप्रमाणे लॉगईन आयडी व पासव प्राप्त करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आगि

www.evotingindia.com च्या हेल्प सेवशनवर भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल्या संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. मेहबुब लखानी, उपय्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंडस, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३. ई–मेलः helpdesk.evoting@cdslindia.com, दूरध्वनी क्र.: १८००–२२५–५३३ वर संपर्व

दलाल स्टीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरित

सही/

मुर्झाश मानेकशान

ठिकाण: मुंबई



दिनांक : ०६.०८.२०१९

प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, िकमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२. दूर.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com

सचना ाथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च नियम २९ सहवाचिता ४७ नुसार संचालक मंडळाच्या इच्छेनुसार इतर व्यवसाय आणि ३० जून, २०१९ रोजी संपलेल्य प्रथम तिमाहीकारेता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकारेता कंपनीच नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, दि.१४ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.co वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> प्रिया लिमिटे सही/ राजेश्री चौगु कंपनी सचिव व सक्षम अधिका

(1) DYNACONS

नोंदणीकृत कार्यालय: ७८, रतन ज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इरला लेन, विलेपार्ले (प), मुंबई–४०००५६. सीआयएन: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३० वेबसाईट:www.dynacons.con

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचिता निय था व ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ चानाना र तिबासाता नार अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) आणि वित्तीय वर्ष २०१९ रोजी संपर्कर्त्या वित्तासाहिकरिता कंपनी वेचारात घेणे व नोंट पटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंटणीकत कार्यालय-१०८ रतन ज्योत इंडस्टियल इस्टेट इरल रुन, विले पार्ले (प), मुंबई–४०००५६ येथे **बुधवार, दि.१४ ऑगस्ट, २०१९ रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची स

हाभार आह. अंतिम लामांश, घोषित झाल्यास ज्या सदस्यांची नावे गुरुवार, दि २२ ऑगस्ट, २०१९ या नोंद तारखेला शेअसंचे लामार्थी मालक म्हणून डिपॉझिटरीकडे नोंद आहेत किंवा कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्या समभागधारकांना देण्यात येईल. लगानावारणा। दुण्यार चक्का उपरोक्त मंडक समा पूर्ण झाल्यानंतर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष एक्सचेंजेसकडे कंपनीद्वारे कळविले जाईल आणि स्याची घोषणा वृत्तपत्रात केली जाईल आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस् रेयुलेशन्स, २०१५ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्व ायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकि

दिनांक: ०७.०८.२०१९ शिरीष एम. अंजारीय ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



आर.टी.एक्सपोर्टस लिमिटेड सीआयएन:एल५१९००एमएच१९८०पीएलसी०२२५८२

नोंदणीकृत कार्यालयः ५०८, दालामल हाऊस, जमनालाल बजाज रोड, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दुर.क्र.:९१-२२-२२४०८१३०००, फॅक्स:९१-२२-६६३०७००० headoffice@rtexports.com, www.rtexports.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार सभा क्र.०६/२०१९, ३० जून, २०१५ रोजी संपलेल्यां तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, दि.१४ ऑगस्ट, २०१९ रोजी दु.३.००वा. कंपनीच्या संचालव मंडळाची सभा होणार आहे.

> आर.टी.एक्सपोर्ट्स लिमिटेडकरिता सही /

भाविक भिमज्यानी दिनांक: 0६.0८.२०१९ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मंबर्ड डीआयएन:००१६०१२१

टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड CIN:L74899MH1994PLC216417

नोंदणीकृत कार्यालयः वांद्रे हिल व्ह्यू कोहौसो, ३रा मजला, ८५, हिल रोड, योको सिजलर्स समोर, वांद्रे (प), मुंबई–४०००५०.

२० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

| | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष |
|--|-----------------------------|-----------------------------|----------------------------|
| तपशील | ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित | ३०.०६.२०१८ अलेखापरिक्षित | ३१.०३.२०१९ लेखापरिक्षित |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | २८.२१ | 9.८9 | ६२. ६३ |
| करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) | (9.49) | (६.७२) | (७.६०) |
| करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)* | (9.49) | (६.७२) | (0,80) |
| समभाग भांडवल | 400.09 | 900.09 | 400.09 |
| इतर समभाग (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार | | | |
| पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | - | | -२८६.९७ |
| उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) | | | |
| मूळ व सौमिकृत | (\$0.0) | (0.93) | (0.94) |

*३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान अपवादात्मक व विशेष साधारण **बाब** नव्हती.

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक प्रसचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.trcfin.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ६ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत

वरील अहवाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मर्यादेत इतर मान्यताप्राप्त लेखा योजनाअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता सही/-

गिह्नयाह कोटेस्वर

पुर्ण वेळ संचालक



ठिकाणः बंगळ्रू

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड नों. कार्यालय: पेनिन्सुला स्पेन्टा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३.

टेलिफोन क्र. ०२२-६६१५४६५१ वेबसाईट : www.morarjee.com ई-मेल : corporatesecretarial@ashokpiramalgroup.com सीआयएन : एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ही जीएमच्या सचनेत नमद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी ''हॉल ऑफ कल्चर'' नेहरू सेंटर, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८ येथे मंगळवार ३ सप्टेंबर, २०१९ रोजी इ. ३.०० वा. घेण्याचे नियोजित आहे

३१ मार्च. २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, अटेंडन्स स्लीप, प्रोक्सी फोर्म आणि रोड मॅप हा कंपनी किंवा डिपॉझिटरीकडे ई-मेल ्र आयडी नोंदविलेल्या सभासदांना ई–मेलने आणि नोंदणीकृत पत्त्यावर इतर सर्व सभासदांना परवानगी असलेल्या पद्धतीने पाठविण्यात आला आहे. वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ही त्यासाठी विशेषताः विनंती केलेल्या सभासदांना पाठविण्यात येईल. वार्षिक अहवाल पाठविण्याचे काम ७ ऑगस्ट, २०१९ रोजी पूर्ण झाले आहे. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.morarjee.com वर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची (सीडीएसएल) ची वेबसाईट म्हणजेच <u>www.evotingindia.com</u> वर सुद्धा पोस्ट करण्यात आली आहे. एजीएममध्ये व्यवहार करावायाच्या व्यवसायाशी संबंधित दस्तावेज हे एजीएमच्या सूचनेत

नमूद नुसार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात निरिक्षणासाठी उपलब्ध आहेत. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता त्या अंतर्गत प्रयोज्य नियमानुसार कंपनीचे प्रभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या सभासदांच्या २४ व्या वार्षिक प्तर्वसाधारण सभेकरिता शनिवार २४ ऑगस्ट, २०१९ ते मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सहवाचता त्या अंतर्गत केलेले प्रयोज्य नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या तरतुर्दीच्या अनुपालनामध्ये कंपनीला तिच्या सभासदांना ई-मतदान (ँ'द्रस्थ ई-मतदान'') सुर्विधा पुरविल्याचा आनंद होत आहे आणि सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाच्या दूरस्थ -मतदानामार्फत व्यवहार करता येईल. कंपनी दूरस्थ ई-मतदानाची सुविधा पुरविण्यासाठी

सीडीएसएलसह जोडली गेली आहे. ज्या सभासदांची नावे २३ <mark>ऑगस्ट, २०१९ अशा कट ऑफ तारखेस</mark> डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ -मतदानाची सविधा घेण्यात किंवा सभेत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

. रुस्थ ई-मतदानाचा कालावधी शनिवार ३१ ऑगस्ट, २०१९ रोजी स. १०.०० वा. सुरु होईल ु आणि सोमवार २ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं, ५,०० वा, संपेल दरस्थ ई-मतदान मॉड्यल सीडीएसएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदांना सदर वेळेनंतरे इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही आणि पोर्टल ब्लॉक करण्यात येईल.

कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ ऑगस्ट, २०१९ रोजीस सभासद बनले आहेत ते वरील नमुदनुसार कंपनीची वेबसाईट किंवा सीडीएसएलची वेबसाईट वर एजीएमची सूचना पाह शकतात अशी व्यक्ती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> कडे विनंती पाठवून त्याचा लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. ते सीडीएसएलच्या वेबसाईटवरील मतदानाच्या माहिताचा सुद्धा संदर्भ घेऊ शकतात. तथापि जर तुम्ही सीडीएसएल ई-मतदान फ्लॅटफॉर्मवर अगोदर नोंदणी केली

असल्यास तुम्ही तुमचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. ज्या सभासदांनी दरस्थ ई–मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही ते एजीएमच्या ठिकणी मतपत्रिकेमार्फत मतदानाद्वारे त्यांचा मतदानाचा हक्क वापरू शकतात. कंपनी एजीएममध्ये मतपत्रिकेवर मतदान करण्याची व्यवस्था करणार आहे. सभासद दूरस्थ ई-मतदानामार्फत ातदानाच्या त्यांचा हक्क वापरल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

दूरस्थ ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा तक्रारीकरिता तुम्ही फ्रिक्वेंटली . आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') चा संदर्भ घेऊ शकतात आणि ई-मतदान युजर ॉन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ला ई-मेल लिहावा. किंवा त्याच पत्त्यावर श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, अे विंग, २५वा मजला, मेराथॉन फुचुरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०० ०१३. फोन १८००२२५५३३ यांना लिहावे. मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई

तन्मय भट्ट दिनांक : ७ ऑगस्ट, २०१९ कंपनी सचिव

सही /

दिनांक : ०१.०८.२०१९

ठिकाण : मुंबई



It is notified for the information that my Original Qualifying Examination Certificate of Main All India Secondary School Examination of Year 2013 and Roll No. 4246747 issued by CBSE has been actually lost. Name of the Candidate SIMONY HARISH SHETTY.

Add.: OM SHREE BUNGALOW, Unitech Virar (W) - 401303. Please Contact us : 8308408757 | 8669184075

सुधारित अर्ज क्र.५५७/२०१९ तक्रार क्र.३६५/एसएस/२०१५ श्री. पोदुवुल फाल्गुनन वय ६६ वर्षे, व्यवसाय: व्यापार. प्लॉट क्र.१७, अंधेरी कोहौसो, व्ही.पी.रोड, अंधेर्र (पश्चिम), ठाणे-४००६०१.

बृहन्मुंबई येथील सत्र न्यायालयात

. मे. प्रमाण कॅपिटल मार्केंट सर्विसेस लि कार्यालय-६. बेसमेंट. गणेश टॉवर्स. दादा पाटील रोड ठाणे (प.), जिल्हा ठाणे.

२. श्री. शेणॉय के. राधाकृष्ण वय ८१ वर्षे, व्यवसाय व्यापार, र/ठि.: २०३, ए-१ हरसिद्ध पार्क, पोखरण रोड क्र.२, ठाणे (प.), ठाणे-४००६०१.

३. श्री. शेणॉय आर. प्रसन्ना

य ४५ वर्षे. व्यवसाय व्यापार १/ति : २०३. ए हरसिद्ध पार्क, पोखरण रोड क्र.२, ठाणे (प.), ठाणे ४. श्री. कुडुवा एम. दिनेश

वय ८१ वर्षे, व्यवसाय व्यापार, र/ठि.: २१९/४ अनुग्रह, सी/१, रमण ॲव्हेन्यु, बंगळूरू-५६००८० ...प्रतिवादी क्र. जाहीर सूचना दिनांक १२ जुलै, २०१९ रोजीचे आदेशानुस

१८ सप्टेंबर, २०१९ रोजी स.११.००वा. न्यायाल कक्ष क. २३ येथे उपरोक्त प्रकरणात उपस्थित राहण्याबा निर्देश दिले आहेत. यावेळी कृपया तुम्ही उपस्थित आज दिनांकीत ८ ऑगस्ट, २०१९ सही/ ठिकाण: मुंबई श्रुती पेडणेकर व अमेया लंभार

ऱ्यायालयाने प्रतिवादी क्र.३,४,५ व ६ यांना दिनां

अर्जदारांचे वकील ९, ब्ल्यू मून चेंबर्स, तळमजला, एन.एम. रोड फाऊन्टन, मुंबई-४००००

THOB FINANCIAL SERVICES

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे चाविंद्रा, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील सर्व्हे नं.७९/३ पैकी या जिमनीचे विकास योजना रस्त्यासाठी आरक्षित क्षेत्र ४९५४.०० चौ.मी. यासाठी भि.नि.श.म.न. पालिकेकडून डी.आर.सी. सर्टिफिकेट नं.१७४, ओ.डब्ल्यू.नं./भि.नि.श.म.न.पा./टी.पी./एस.आर./१५४६ दि.०७.०५.२०१९ अन्वये मिळालेले असून सदर क्षेत्रापैकी १२२.६८ चौ.मी. एवढढ्या क्षेत्राचा अधिकार सदर डी.आर.सी. सर्टिफिकेटचे मालक श्री. नारायण बाबू चौधरी, रा. कामतघर, भिवंडी यांनी रजिस्टर खरेदी खत क्र.७१३७/२०१९ दि.२३.०७.२०१९ अन्वये श्री महेश राजय्या कोंडाबत्तूला यांना विकलेले आहेत. याबाबत कोणाचा कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध दावा वा हितसंबंध असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व कागदोपत्री पुराव्यासह भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका ४था मजला, नगर रचना कार्यालय हरकती लेखी नोंदवाव्यात तसे न केल्यास सदर डी.आर.सी. च्या क्षेत्रावर कोणाच्याही कोणत्याही प्रकारे हरकत नाही असे समजण्यात येईल व मागाहून आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही.

दिनांक: ०७.०८.२०१९ पत्ता: ऑफिस-३८८, सावरे निवास, पोलीस चौकीजवळ, न्यू कणेरी, पद्मानगर, भिवंडी, जि. ठाणे

श्री. महेश रा. कोंडाबत्तुला वकिल. उच्च न्यायालय



नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देवप्लाझा, ६८, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. **द्रध्वनी:**+९१-२२-४२२३३३३३ **फॅक्स:**+९१-२२-४२२३३३०० ZODIAC ई-मेल: info@zodiacventures.in वेबसाईट: www.zodiacventures.in VENTURES LTD सीआयएन: एल४५२०९एमएच१९८१पीएलसी०२३९२३

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर प्रकरणांसह विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ४०४, देवप्लाझा, ६८ एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ येथे बुधवार, दि.१४ ऑगस्ट, २०१९ रोजी द्.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.zodiacventures.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाचिता कंपनीचे समभागातील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेताकानुसार कंपनीचे संचालक व पदसिद्ध (विहित) कर्मचारी यांच्याकरिता १ जुलै, २०१९ पासून ३० जून, २०१९ रोजी संप्रलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षानंतर ४८ तासांपर्यंत बंद तेवण्यात येर्डल कंपनीचे शेअर्समधील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडकी १७ ऑगस्ट, २०१९ रोजी पुन्हा उघडण्यात

झोडिॲक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

जिमित शाह ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०८.०८.२०१९

विभागीय कार्यालय: एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लि., पहिला मजला, विल्सन हाऊस,

जुना नगरदास रोड, अंबोली सबवेजवळ, अंधेरी (पू), मुंबई ४०००६९ ताबा नोटीस

रु**चडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. नोंदणीकृत कार्यालय :** राधिका, दुसरा मजला, लॉ गार्डन रोड, नवरगपुरा, अहमदाबाद, गुजरात ९

ज्याअर्थी, **एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.चे** अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (२००२ चा ५४ वा) जाणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ चे नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, कर्जदार याना **मागणी नोटीस** पाठवून खाली उल्लेखिलेल्या प्रमाणे येणे असलेली रक्कम अधिक देय दिनाकापर्यंतचे पुढील होणारे व्याज, खर्च व इतर शुल्क इत्यादीचे, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती. संबंधित कर्जदार/सहकर्जदार हे बँकेची कर्ज रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने सर्वसामान्य जनतेस, खासकरुन कर्जदार/सहकर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट, नियम २००२च्या नियम ८ अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. संबंधित उल्लेखिलेले कर्जदार आणि सर्व सामान्य जनता याना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो **एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. च्या** येणे असलेली रक्कमेच्या बोजासह असेल.

कर्जदार/सहकर्जदार कर्ज खाते क्रमांक, युआयसी क्रमांक, थकबाकी रक्कम, शेड्युल्ड मालमत्ता, मागणी नोटीसीची तारीख, येणे बाकी रक्कम याचा तपशिल खालीलप्रमाणे

4) कर्जदार, सह कर्जदार / जामिनदार याचे नाव व पत्ता २) कर्ज खाते क्र. ३) मजूर कर्ज रक्कम रुपये ४) सिक्युरिटीचे सविस्तर विवरण ५) गहाण ठेवणाऱ्याचे नाव ६) मागणी नोटीस तारीख ७) थकीत येणे रक्कम रूपयात ८) ताबा दिनाक

१) कर्जदार व सह कर्जदार : १. रिया राज कंधारी (नाबालिग) द्वारा गार्डियन श्री. अमोल सखाराम पाचपुते २. स्वराज मेगा स्ट्रक्चर प्रा. लि. ३. मास्टर शौर्या राज कथारी (नाबालिग) द्वारा त्यांचे पालक श्री. अमोल सखाराम पाचपुते ४. अमोल सखाराम पाचपुते सर्व राहणार (ए) ११०२/११०३ राज उदय को हो सोसा लि., १०९ सानपादा नवी मुंबई, नवी मुंबई ४००७०५ (बी) कार्यालय क्र. १११ व ११२, पहिला मजला, अर्नेजा कॉर्नर, प्लॉट न. ७१, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई–४००७०५ **(सी)** फ्लॅट न. ११०२/११०३, ११ वा मजला, राज उदय को. हौ. सोसा. लि., एचडीएफसी बँकेजवळ, प्लॉट न १०९, सेक्टर १, नवी मुंबई, मुंबई –४००७०५ **२) कर्ज खाते क्र**. ७३९९५३ **३) कर्ज रक्कम रुपये** : रु. ४,४०,००,००० / - (रुपये चार कोटी चाळीस लाख फक्त) ४) सिक्युरिटीचे सविस्तर विवरण **गहाण मालमत्ता**– राज मोतीलाल कंधारी आणि पुजा राज कंधारी याच्या नावे नोंद असलेले कार्यालय क्र. १९१ आणि १९२, पहिला मजला, अरेंजा कॉर्नर, पॉट न. ७१, सेक्टर १७, वाशी, नवी मुबई –४००७०५. फ्लॅट क्र. १११ चे क्षेत्र ८५५ चौ. फू. आणि फ्लॅट क्र. ११२ चे क्षेत्र ७८० चौ.फू. <mark>५) गहाण ठेवणाऱ्याचे नाव : श्री. राज मोतीलाल कधारी आणि श्रीमती पुजा राज कधारी ६) मागणी नोटीस तारीख :</mark> ६ मे, २०१९ **७) थकीत येणे रक्कम रूपयात :** कर्ज खाते क्र. ७३९९५३ चे दिनांक ०६.०५.२०१७ रोजी रु. १,३५,६३,९१२/– (एक कोटी पत्तीस लाख त्रेसष्ठ हजार नऊशे बारा फक्त) सोबत दि. ०७.०५.२०१७ पासून पूर्ण रक्कमेचा भरणा होईपर्यंत वार्षिक १८% दराने

होणारे पुढील व्याज. ८) ताबा दिनाक: दि ०५ ०८ २०१९ तारण मालमत्तेवरील बोजा उतरवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेसंबधातील सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम ८ मधील

तरत्दींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे. २. कोणतीही आक्षेप आणि सेटलमेंटसाठी कृपया संपर्क करा : श्री. अचल पाठक : ९१६७७८५८७४ (अधिकृत अधिकारी) ऑफीस नं. ०२२-६१५८९५६५ व श्री अजय मोरे:९८२०५२१७२७, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लि., पहिला मजला, विल्सन हाऊस, जुना नगरदास रोड, अबोली सबवेजवळ, अधेरी (पू), मुंबई ४०००६९

दिनाकः ०८.०८.२०१९ ठिकाण : नवी मुंबई

एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.करिता (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) अधिकृत अधिकारी



क्षेत्रिय कार्यालय २: मुंबई कायदा व वसुली विभाग, ६वा मजला, कमलाचरण कॉम्प्लेक्स, जवाहर फाटकजवळ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२. द्र.क्र.:२८७४४२३६, फॅक्स:२८७४६२३१, ro2.mumbai@syndicatebank.co.in

ताबा सूचना

(कायदा अंतर्गत परिशिष्ट ४ - नियम ८(१))

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत **सिंडिकेट बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/हमीदार/मालमत्तेचे मालक हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/हमीदार/मालमत्तेचे गलक व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या

अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

विशेषतः कर्जदार व मालमत्तेचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **सिंडिकेट बँक** यांच्या खाली नम्द केलेल्या शाखांकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज व खर्च ही रक्कम जमा करावी

| कर्जदाराचे नाव व शाखा | सांकेतिक | थकबाकी रक्कम व | मालमत्तेचे वर्णन |
|---------------------------|------------|-------------------|---|
| | ताबा तारीख | मागणी सूचना तारीख | |
| श्री. मुलूर सी. गंभीरा | ०१.०८.२०१९ | रु.२६१००३१४.४५ | श्री. मुलूर सी. गंभीरा व श्रीमती विशाला गंभीरा |
| श्रीमती विशाला गंभीरा | | २८.०२.२०१९ | यांच्या नावे असलेले सी४, तळमजला, इमारत क्र.१ |
| इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग | | | दी स्मॉल इंडस्ट्रीयल को-ऑप. इस्टेट लि., लघु |
| वर्क्स गोरेगाव पुर्व शाखा | | | उद्योग केंद्र, १बी पटेल रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई- |
| | | | ४०००६३. |
| | | | डी१, तळमजला, इमारत क्र.१ दी स्मॉल इंडस्ट्रीयल |
| | | | को-ऑप. इस्टेट लि., लघु उद्योग केंद्र, १बी पटेल |
| | | | रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई-४०००६३. |
| श्री. सुभाषचंद्र एम. | ०१.०८.२०१९ | रु.१८४८४५५.३० | श्री. सुभाषचंद्र एम. विश्वकर्मा यांच्या नावे असलेले |
| विश्वकर्मा, | | ०३.०५.२०१९ | फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, महापालिका घर क्र. |
| मरोळ उद्यमी मित्र | | | ३३६, क्षेत्रफळ ३९० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र अर्थात |
| शाखा | | | ३६.२४ चौ.मी., आंबोजी अपार्टमेंट कोहौसोलि., |
| | | | नालासोपारा पुर्व, जिल्हा ठाणे, नालासोपारा |
| | | | महापालिका घर क्र.३३६ धारक जुने घर, गाव |
| | | | आचोळे, तालुका वसई, जिल्हा ठाणे, नोंदणी |
| | | | जिल्हा व उपजिल्हा वसई (विरार), जिल्हा पालघर |
| | | | वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मर्यादेत. |

प्राधिकृत अधिकारी

सिंडिकेट बँक